

केंद्रीय निरीक्षण प्रणालीमध्ये कामगार
विभागांतर्गत करावयाच्या निरीक्षणासंदर्भात
(CIS) डॅशबोर्ड अनिवार्य करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग
शासन निर्णय क्रमांक:- संकीर्ण-२०२४/प्र.क्र.२४/कामगार-९
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
दिनांक: ११ ऑक्टोबर, २०२४

संदर्भ:- विकास आयुक्त (उद्योग) यांचे दिनांक ०४.०२.२०२४ रोजीचे ईमेल पत्र.

प्रस्तावना:-

Final Business Reform Action Plan (BRAP) -२०२४ चा भाग म्हणून उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (Department for Promotion of Industry & Internal Trade -DPIIT) द्वारे अंतीम करण्यात आलेल्या सुधारणांच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत अवगत करण्यात आले आहे. त्यामध्ये कामगार विभागांतर्गत करावयाच्या निरीक्षणासंदर्भात केंद्रीय निरीक्षण प्रणालीमध्ये (CIS) डॅशबोर्ड तयार करून त्यावर “निरीक्षणांचे निरीक्षक निहाय वाटप”, “संयुक्त निरीक्षणे”, “केलेली निरीक्षणे”, “अनुसूचित दिनांकास केलेली निरीक्षणे”, “निरीक्षण अनुपालनाची टक्केवारी”, “वेळेवर केलेल्या निरीक्षणाची टक्केवारी”, “निरीक्षणासाठी लागलेले एकूण दिवस” याबाबी सुस्पष्टपणे प्रदर्शित करणे अनिवार्य केलेले आहे. त्यानुसार शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (DPIIT) यांनी सुचित केल्यानुसार केंद्रीय निरीक्षण प्रणालीमध्ये (CIS) शासन याद्वारे कामगार विभागांतर्गत करावयाच्या निरीक्षणासंदर्भात डॅशबोर्ड तयार करून “निरीक्षणांचे निरीक्षक निहाय वाटप”, “संयुक्त निरीक्षणे”, “केलेली निरीक्षणे”, “अनुसूचित दिनांकास केलेली निरीक्षणे”, “निरीक्षण अनुपालनाची टक्केवारी”, “वेळेवर केलेल्या निरीक्षणाची टक्केवारी”, “निरीक्षणासाठी लागलेले एकूण दिवस” याबाबी सुस्पष्टपणे प्रदर्शित करणे अनिवार्य करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४१०११२३३००७८१० असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

(स्वप्निल कापडणीस)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत :-

१. कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई
२. विकास आयुक्त (उद्योग) उद्योग संचालनालय, मुंबई

३. विकास आयुक्त, असंघटीत कामगार, एलफिन्स्टन रोड, मुंबई.
४. संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, वांद्रे (पूर्व), मुंबई.
५. संचालक, बाष्पके, वांद्रे (पूर्व), मुंबई
६. संचालक, नारायण मेघाजी लोखंडे, महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, परेल, मुंबई.
७. कल्याण आयुक्त, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, एलफिन्स्टन रोड, मुंबई.
८. प्रबंधक, औद्योगिक व कामगार न्यायालय, प्रशासकीय इमारत, मुंबई.
९. सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, वांद्रे (पूर्व) मुंबई.
१०. प्रधान सचिव (कामगार) यांचे स्विय सहायक, उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई.
१२. उप सचिव(कामगार), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई.
१३. अवर सचिव/कक्ष अधिकारी (कामगार सर्व कार्यासने), उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई.
१४. निवड नस्ती (कामगार-९)